

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतर्गत दि.१.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे NPS खाते जोडून देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३२०/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १३ नोव्हेंबर, २०२०.

वाचा : १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक : अंनियो-१००५/१२६/सेवा-४,
दि.३१.१०.२००५.

२) वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक : अंनियो-२०१५/(NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४,
दि.०६.०४.२०१५.

शासन परिपत्रक

शासन सेवेत दि.१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजने ऐवजी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली आहे.

२. सदर योजनेतर्गत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू होत नाही. त्यामुळे दि.१.११.२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील / कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली असेल तर अशा प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्याचे NPS खाते जोडून देण्याबाबत खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे:-

दि.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या अन्य कार्यालयात नवीन नियुक्तीने, बढतीने, पदावनतीने अथवा बदलीने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे स्थानांतरीत झाल्यास एकदा दिलेला कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक ((PRAN) बदलणार नाही. या प्रान (PRAN) क्रमांकांची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतन देयक नोंदवहीमध्ये त्याच्या नावासमोर तसेच त्याच्या सेवापुस्तकात न चुकता घेण्यात यावी असे संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. त्यानुसार जर कर्मचाऱ्याचा पूर्वीच्या शासन सेवेचा PRAN क्रमांक Deactivate झाला नसेल तर तोच क्रमांक नवीन सेवेत चालू ठेवण्यात येईल व त्यांना PRAN च्या अनुषंगाने सर्व लाभ मिळतील. तथापि, 'पूर्वीचा सेवा कालावधी केवळ त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरताच जोडून देण्यात येईल' असा स्पष्ट उल्लेख मंजूरी आदेशात करण्यात यावा.

४. प्रशासकीय विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या NPS खाते जोडून देण्याबाबतच्या प्रकरणांवर त्यांचे स्तरावर वरीलप्रमाणे मान्यता देण्याची कार्यवाही करावी. अशा नस्ती आता वित्त विभागाकडे संदर्भित करायची आवश्यकता नाही.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२०१११३१३५४०८३५०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ३) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- ४) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- ७) संचालक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- ८) सह संचालक, स्थानिक निधी लेखा, मुंबई / पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक / अमरावती.
- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १०) सर्व जिल्हा कोषागारे व उपकोषागारे.
- ११) मा.राज्यपालांचे सचिव.
- १२) मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- १३) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- १४) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
- १५) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय व अपील शाखा), मुंबई.
- १६) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- १७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- १८) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- १९) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / नागपूर / औरंगाबाद.
- २०) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २१) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- २२) मंत्रालयातील सर्व विभाग.
- २३) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
- २४) सर्व विभागीय आयुक्त.
- २५) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.